

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शुद्धीपत्रक क्रमांक : अरजा-२४०४/प्र.क्र.२५/०५/सेवा-८  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक: १७ फेब्रुवारी, २००६.

वाच्य: - शासन निर्णय क्रमांक : अरजा-२४०४/प्र.क्र.२५/०५/सेवा-८ दिनांक २० जानेवारी, २००५.

शुद्धीपत्रक

शासन निर्णय क्रमांक: अरजा-२४०४/प्र.क्र.२५/०५/सेवा-८, निर्गमित इत्याचा दिनांक "२० जानेवारी, २००५" ऐवजी दिनांक "२० जानेवारी, २००६" असा वाचावा.

२. परिच्छेद - ३ मधील एड्सरुणांची व्याख्या मधील (ई) "तत्वेचा" या शब्दाएवजी "त्वचेचा" असे वाचावे.
३. परिच्छेद - ५ मधील "महाराष्ट्र नागरी (रजा) नियम, १९८१" या शब्दसमुहाएवजी "महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१" असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आंदेशानुसार व नावाने,

नसीमा शेख  
शासनाच्या उप सचिव

प्रति,  
प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),  
महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई (२५ प्रती),  
अधिकारी, मुंबई (५० प्रती),  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वारी, नवी मुंबई (१० प्रती),  
उप-मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),  
वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
सर्व उपकोषागार अधिकारी  
राज्यपालांचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री, व राज्यनंत्री यांचे खाजगी सचिव,  
\*प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*प्रबंधक, अपांल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, (१० प्रती)  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
रोटा/एच-१५३२(10,000+३०-०२-२००६)-१

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१  
मधील नियम- ७९ मध्ये एड्स या रोगाचा  
समावेश करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : अरजा-२४०४/प्र.क्र.२५/०५/सेवा-८

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक: २० जानेवारी, २००५

### शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम- ७९ अनुसार क्षयरोग/ कर्करोग/ कुष्ठरोग/ पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना परिशिष्ट- तीन मधील नियमांनुसार रजा मंजूर करण्यात येते. एड्स झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही नियम- ७९ अन्वये रजा देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन आता असा आदेश देत आहे की, एड्स या रोगाचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम- ७९ मध्ये करण्यात यावा.

३. जे शासकीय कर्मचारी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या एड्स रुग्णांच्या व्याख्येनुसार "एड्सग्रस्त" आहत व त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशा कर्मचाऱ्यांनाच विशेष रजा मंजूर करण्यात यावी. तथापि, एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह हे एड्सग्रस्त रुग्ण नसल्याने त्यांना विशेष रजा देय होणार नाही.

(एड्सरुग्णांची व्याख्या - १२ वर्षावरील व्यक्तीसाठी - दोन होकारात्मक चाचण्या [एलायझा/ जलद/ साधी चाचणी यापैकी कोणत्याही] आणि पूढीलपैकी कोणतेही एक लक्षण: (अ) वजनात घट (१० टक्केपेक्षा जास्त), जुलाब होणे (वारंवार किंवा सतत) आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळापर्यंत येणारा ताप (ब) क्षयाची बाधा (क) चेतासंस्थेचे विकार (ड) बुरशी जन्य आजार (इ) न्युमोनिया / श्वसनदाह (ई) तत्वेचा कॅन्सर (कापोसी सारकोमा) (उ) इतर - मेंदूज्वर / वारंवार होणारी नागीण.)

४. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

५. महाराष्ट्र नागरी (रजा) नियम १९८१ मधील नियम ७९ मध्ये रितसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.

६. हे आदेश शासनाच्या खालील संकेत स्थळावर (Web sites) उपलब्ध होऊ शकतील: -

(i) [finance.mah.nic.in](http://finance.mah.nic.in).

(ii) [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नसीमा शेख  
शासनाच्या उप सचिव

प्रति,

प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),

महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (२५ प्रती),